EMERALD LEISURES LTD.



CLUB EMERALD SPORTS COMPLEX

Regd. Off: Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand / Sushrut Hospital, off E. Express Highway, Chembur, Mumbai, 400 071. India.

t: +91 22 4956 5800 e: info@clubemerald.in w: www.clubemerald.in

CIN: L74900MH1948PLC006791

Date: 14th February, 2025

To, BSE Ltd. The Corporate Relations Department, Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Scrip ID: 507265; Scrip Code: EMERALL

Subject: <u>Submission of Newspaper Clipping of Un-audited Financial Result for the quarter ended 31st December 2024.</u>

Dear Sir(s),

Please find enclosed herewith a newspaper clipping under Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of Un-audited Financial Statement for the quarter ended 31st December 2024, has published in "Pratahkal" (Marathi) and "Active Times" (English) on 14th February 2025 for your records.

You are requested to take this on your record and acknowledge the receipt.

Thanking You, Yours Faithfully,

For Emerald Leisures Limited

Surous

Kapil Purohit Company Secretary

PUBLIC NOTICE I, Shweta Bhimsaria (Age 42 Years), Rd. STD 391, The Arbour, Sector 63, Gurugram 122001 Certified that on the complaint made to Amboli Police Station, Mumbai (Reg. No. 64/2025 dated 07.02.2025) Missing documen

1) \$0A 2) Allotment letter of residential house 3) BBA & 4) Payment Receipts Documents of this description are missing from Link Road, Fun Gali on 10.10.2024.

hereby inform that if anyone finds the above missing documents please send them to the above address. Contact:- Shweta Binod bhimsaria

Date: 14.02.2025 Location: Mumba

Signature/-shweta Binod bhimsaria

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, my client Mr. Dilip Laxman Kadam and his wife Mrs. Vedashree Dilip Kadam had purchase Flat no. A/302. 3rd Floor, area admeasuring about 545 Sq. Ft. i.e. 50.65 Sq. meter Hsg. Soc. Ltd., from Mr. Yatish Chandrakar Dhabale & Other 1, duly stamped an registered under registration no. 9142/2006 on 17/10/2006, with the office of sub-registra of assurance Vasai - 2. Mrs. Vedashree Dilii Kadam expired on 13/04/2017 and accordingly my client Mr. Dilip Laxman Kadam is so owner of the said flat. Any person having an claim or right in respect of the said flat by way o inheritance, share, sale, mortgage, lease, lien license, gift, possession, possession of origina title deeds or encumbrances howsoever of otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days for date of publication of this notice of my client's such claim, if any, with all supporting documents falling which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients. Objection without written and documentary evidence will not be considered. THE SCHEDULE OF THE FLAT

Flat no. 302, A wing, 3rd floor, area admeasuring about 545 Sq. Ft. i.e. 50.65 Sq. meters, Building known as Yashwant Swapna Co-op., Hsg. Soc. Ltd., constructed on N. A. Land bearing S. No. 299/A, H. No. 6, lying being and Situated at Village: Virar, within the of the sub Registrar of assurance at Vasai 1/2/3/4/5/6.

Dated: 14/02/2025 Mr. Nandan D. Bhagat (Adv. For Dilip Laxman Kadam) Office:- 111, M. G. Shopping Centre, Near Dr. Joshi Child Hospital, Opp., Railway Station, Virar (West), Tal. Vasai, Dist. Palghar, Pin. 401303.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. NANDKISHOR PANDURANG MEHER s the legal owner and in possession of Flat No. 303, on 3rd Floor, A wing, Building No. 10 of society known as ASHISH COMPLEX BLDG NO. 10 CO-OP HOUSING SOCIETY LTD, situated a C.S.C Road No.04, Dahisar (East), Mumbai-400068 along with Ten shares Rs.50/- each bearing distinctive Nos. 201 to 210 vide Share Certificate No. 21 sued by ASHISH COMPLEX BLDG NO 10 CO-OP HOUSING SOCIETY LTD (hereinafter referred to as "THE SAID FLATAND THE SAID SHARES").

That the Original Stamp Duty Receipt Builder Agreement for Sale execute ween Goyal Properties and Estate Pv Ltd and Mr. Nandu Pandurang Mehe bearing Registration No. P-2125-1994 dated 07.04.1994 are misplaced and lost by MR. NANDKISHOR PANDURANG MEHER who has lodged a Missing Report which has been registered vide Missing Register No. 19853-2025 in Dahisar Police Station at Mumbai on Dated 12.02.025 12.02.2025.

Any person or persons having any claim, right, title or interest against any said Flat or any part thereof by way of Sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease, exchanging, transfer, inheritance of the second of the tenancy, lien, Licence, gif pequest, trust, maintenance, possession ncumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise nowsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of 14 day from the date of publication ereof, failing which the property will be declared as free from all encumbrances SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT Flat No. 303, on 3rd Floor, A wing, Building No. 10 of society known as ASHISH COMPLEX BLDG NO. 10 CO-OP HOUSING SOCIETY LTD, situated at C.S.C Road No.04, Dahisar (East), Mumbai-400068, situate on land bearing C.T.S. No. 1416, 1420, 1423, 1424 of /illage Dahisar, Taluka Borivali, M.S.D. MR. PRASHANT A. RANE

Advocate High Court.
Off. No.02, Ground floor, Building No. G-01, New Misquitta Nagar CHS Ltd., Below Krishna Vursing Hospital, Opp. UCO Bank, Harishankar Joshi Road, Dahisar (E), Mumbai - 400 088. Date: 14-02-2025

APPENDIX - 16 [Under the Bye-law No. 34] Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the

Deceased Member in the Capital/ Property of the society. Late Mr. Chhotalal P. Somaiva, a joint member of Shree Hind Cooperative Housing Society Limited, having, address at N.S. Mankika Marg, Sion, Mumbai - 400 022 and holding Flat bearing No. 1 in the Building no. 2 of the society, died on 26.11.2019 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society.

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Shree Hind Co-operative Housing Society Limited., Hon. Secretary Place: Mumbai Date:14.02.2025

EMERALD LEISURES LIMITED

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbal, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in (Extract of Un-audited Financial Result for the Quarter & Nine Months ended 31st December 2024)

JB@

Date: 13.02.2025

SL		Qu	uarter Ended	l	Nine Mon	Year Ended	
No.		31-12-24 (Un-audited)	30-09-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-12-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-03-24 (Audited)
1	Total income from operations	440.90	310.21	442.07	1115.46	1171.74	1659.31
2	Total Expenses	688.93	625.59	636.50	1957.39	1882.72	2632.47
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.00
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
5	Net Profit/ (Loss) after Tax	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
6	Total Comprehensive Income	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-969.99
7	Equity Share Capital (F.V @5/-)	750.93	250.31	250.31	750.93	250.31	250.31
8	Earning Per Share Basic	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98
	Diluted	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98

the: The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31st, 2024 Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 13th Febuaray, 2025



For Emerald Leisures Limited Rajesh Loya Whole Time Director & CFO DIN: 00252470

A B INFRABUILD LIMITED

Registered Office: 1st Floor, Shubhangan CHS Ltd. 104, Jawahar Nagar Near Railway Crossing Goregaon (West) Mumbai 400062. Telephone No.:- 86525 19991

CIN No.:- L45202MH2011PLC214834 Website:-www.abinfrabuild.com Email ID:- cs@abinfrabuild.com Statement of Financial Results for the Quarter and Nine month ending 31st December, 2024

						(HS IN LAKN)	
Sr.		Q	uarter ende	d	Nine mor	ith ended	Year
No.	Particulars			31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from operations (net)	7541.38	4790.42	5203.33	13765.18	16022.80	18448.79
2	Net Profit for the period						
	(before Extraordinary Items & Tax)	722.15	530.85	354.10	1320.01	1352.21	1598.49
3	Net Profit for the period before tax						
	(after Extraordinary Items)	705.16	507.08	354.10	1279.25	1304.00	1559.07
4	Net Profit for the period after tax	527.23	357.77	276.38	939.19	976.80	1141.74
5	Total Comprehensive Income for the period and						
	Other Comprehensive Income (after tax)	527.23	357.77	276.38	939.19	976.80	1141.74
6	Equity Share Capital	5323.24	4421.74	4421.74	5323.24	4421.74	4421.74
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)						3638.72
8	Earning Per Share (Before extraordinary items)						
	(of Rs 10/- Each)						
	a) Basic	0.99	0.81	0.63	1.76	2.21	2.58
	b) Diluted	0.87	0.81	0.63	2.03	2.53	2.96
9	Earning Per Share (After extraordinary items)						
	(of Rs 10/- Each)						
ı	a) Basic	0.99	0.81	0.63	100 1000	2.21	2.58
	b) Diluted	0.87	0.81	0.63	2.03	2.53	2.96
NO	TES:						

- The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 13th February 2025 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Lisiting Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Sectin 133 of the Companies Act, 2013, read together with the Ccompanies (Indian Accounting Stabdards) Rules, 2015 (as amended)
- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limitec and BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites, i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and on the website of the company i.e. www.abinfrabuild.com or Please scan the QR code as given

Place : Mumbai Date: 13-02-2025



For & on behalf of the Board of Directors A B Infrabuild Limited Amit Mishra Managing Director (DIN 03388129)

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED B

FINSERV Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014, Branch Office: Gawande Complex, 1st floor, Near IDBI Bank, Opposite Bank Road, Kopergaon 423601, Maharashtra

1st floor, BHAISHREE VENTURES, Plot No 29, 45, Kamgar Chowk, Prabodhankar Thakare Nagar, N 2, Cidco, Aurangabad, Maharashtra 431007 Bajaj Housing Finance Limited 1st Floor Mahavir Nagar Chappal line Near ICICI bank Pandharpur 413304 Maharashtra, First Floor, Ramdas Patil, Market, Beside, Martand Vijay Petrol Pump, Bhusawal Road, Jamner, Maharashtra-424206, Ground Floor, Plot No. 30.Sr. No. 8 & 14/2, Jay Hind Tower Jay Hind Chock, Deopur Dhule Maharashtra Pin- 424005, 3rd floor, Gondal Rd, Udhyog Nagar Colony, Bhakti Nagar, Rajkot, Gujarat Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have tailed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereb intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

o	Loan Account No./Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced	Demand Notice Date and Amount
e s d	Branch: AURANGABAD (LAN No. H417HHL0979676 and H417HLT0992415) 1. BABASAHEB NIVRATIRAO MUNDHE (Borrower) 2. SONU BABASAHEB MUNDHE (Co- Borrower) Both At House No 25 Bajrang Vhila Near Cambrij Chouk Sundarwadi, Aurangabad, Maharashtra-431001	All That Plece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: All The Piece And Parcel Of Property Row House No. B-25 And B-26 Bajrang Vhila, Having A Plot Area 49sq. Mtrs With A Total Area Of 98sq. Mtrs And Built Up Area Of 28.40 Sq. Mtrs Each Near Cambrij Choukn, Sundarwadi, Aurrangabad. Bounded As East 6m Wide Road, West A Type Row House, North Row House No. B-27, North Row House No. B-24	Rs. 41,34,573/- (Rupees Forty One Lac Thirty Four Thousand Five Hundred
is)- et), g	Branch: JAMNER (LAN No. H4X3FRL0352604) 1.GAJANAN KADUBA CHAVAN (Borrower) 2. KADUBA BHIMAJI CHAVAN (Co- Borrower) Both At Jambai Relgaon Tq. Sillod, Dist Aurangabad, Maruti Mandir Sillod, Maharashtra-431112	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: The Common And Undivided Part Of The Gph No. 507 Admeasuring Total Area 53.43 Sq. Mtr., 575 Sq. Ft., Of Jambhai Tal. Silod Dist. Aurangabad, East: Gph Of Vilas Shinde, West: Road, North: Road, South: Gph Of Vitthal Kakde	Rs. 5,94,377/- (Rupees Five Lac Ninety Four Thousand Three Hundred
w r 5	Branch: DHULE (LAN No. H4K2RLP0481032) 1. HABIBUR RAHEMAN ANSARI (Borrower) At 112/A, Chalisgaon Road, Dhule, Maharashtra-424001 2. HAMIDUR RAHEMAN ATIKU RAHEMAN ANSARI (Co- Borrower) At H No 1 Chalisgaon, Road Mumbai Agra, Highway Roa	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: All The Piece And Parcel Of Property Western Part Of East Side Of Plot No. 1, Survey No. 36, Admeasuring Area 53.15 Sq. Mt., Situated At Mohadi Pr Laling, Tal. & Dist. Dhule, East-Part Of Plot No. 1, West-Part Of Plot No. 1, South-Road, North: -Plot No. 35 and Dhule, Dhule, Maharashtra-424001	Rs. 5,49,997/- (Rupees Five Lac Forty Nine Thousand Nine Hundred
			Take to the same of

All That Piece And Parcel Of The Non-agricultural 29th Jan 2025 Property Described As: FLAT NO 805 8TH FLOOR Rs. 25,93,062/- (Rupeer BUILDING NO L, TANISH ORCHID S NO 491/1 TO 7, Three Thousand Sixty Three Thousand Sixty (LAN No. 402HSLEK193518 and 402TSHEK336386) 1. NEELESH CHAUHAN (Borrower) RASHMI CHAUHAN (Co. Borro Both At L Wing Flat No 805 Tanish Orchid Phase 2 491/1 To, 7, charholi Budruk Alandi, Moshi, Maharashtra-412105 Branch : AURANGABAD

Schedule Of Property 1:all That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Plot No B-18 Survey No.37 Shri Vinayak Awas Rachna, Guru Ganesh Nagaropp Forty Six Lac Fifty Tweni Hanuman Tekadi Pahadsinghpura Tay Dist Aurangabad-1 Hanuman Tekadi Pahadsinghpura Tay Dist Aurangabad-1 Hanuman Tekadi Pahadsinghpura Tey Dist Aurangabad-1 Forty Three Only) Fividing Pathawa South - Eldd (LAN No. 417HSO84479857 and 417TOL84494738 and 417HSO84494110 and 417TOL84504874) 1 PRADEEP BALIRAM UKEY (Borrower) Existing Pathway, South: Plot Both At PI No 18 Vinayak Awas, Ne Hanuman Tekadi, Schedule Of Property 2: All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No. 102 Flora Aprtment First Floor Having Carpet Area 74.90 Sq. Mtrs., Along With Terrace Area 3.87 Sq. Mtrs., Along With Car Parking 4.64 Sq., Mtrs., Situated At Pathardi Tal. Dist. Nashik East- Marginal SpaceWest-flat No. 101, South-lift & Duct Aurangabad, Maharashtra-431001 Branch: JAMNER (LAN No. H4X3RLP0460123)

1. RAJENDRA KADUBA BAGUL (Borrower) 2. MANDABAI KADUBA BAGUL (Co- Borro

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Gp Property No P. No. 924b, Rs. 5,84,040/- (Rupees Admeasuring 44.90 Sq. Mirs., Naraii Bagh, Near Main Road, Five Lac Eighty Four At Post & Tal Soygaon, Dist – Aurangabad, Maharashta-1120, East-nph Of Ramdas Rudhaji Kaindare, West-nph Of Bothat.post. Soygaon, Tal. Soygaon, Nr. Pra Sinema Aurangabad, Maharashtra-431120 Govinda Shamrav Koli , North-nph Of Suresh Sandu Bhoi, South-govt Road All That Piece And Parcel Of The Non-agricultural Soth Jan 2025 Property Described As: FLAT NO 402, FOURTH FLOOR, Rs. 24,70,607 Lac SANT LALCHAND TOWER, CTS NO 2525B. Twenty Floor SANDHINAGAR IN MOUJE VADIVALE, TAL KARVIR DIST Seventy Thousand Six Branch: RAJKOT (LAN No. H427HLD1198558 and H427HLT1209175) I. RAVI JERAMDAS CHAWLA (Through legal heir GANDHINAGAR IN MOUJE VADIVALE, TAL KARVIR DIST 2. BHAVIKA RAVI CHAWLA (Co- Borrower) Both At Flat No 402 Fourth Floor Sant Laichand Tower Siru Chowk Gandhinagar, Kolhapur, Kolhapur, Maharashtra-416119 Branch : PANDHARPUR All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: ALL THAT PIECE AND PARCEL OF Rs. 10899/2 TOTAL ABEAGSAL AREA ROUTOF 0H 17 R THE POT KHARAB 03 R SITUATED AT KARKANB TAL-Thousand Six Hundred (LAN No. 531RMSEI112445) SATISH NARAHARI DESHAMUKH (Borrower) 2. KALPANA SATISH DESHMUKH (Co- Borrower) Both At Deshmukh Wasti Karkamb Tal Pandham PANDHARPUR DIST-SOLAPUR 413304 Dist. Solapur, Pandharpur, Maharashtra - 413304 Branch: AURANGABAD (LAN No. H417HHL0447399 and H417HLT0450705 . and H417HLT0450706) 1. SHAILESH NARAYAN SONAWANE (Borrower)

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Plot No 43, Admeasruing 168.30 Sq. Mtrs., Golwadi, Gut No 78, Sai Sachhai City, Cidco Walui Mahanagar, Tq. & Dist. Aurangabad 431001-431001, East: Plot No. 37, West: 9 Mtr. Internal Road, North: Plot No. 42, South: Open Space Of Sanction Layout Plan 2. SAKSHI SHAILESH SONAWANE (Co- Borrowe Both At PLOT NO 43 GUT NO 78, SAI SACHAI CITY, AURANGABAD, MAHARASHTRA-431001 All That Piece And Parcel Of The Non-agricultural 30th Jan 2025 Property Described As: All The Piece And Parcel Of C.t.s No.321 Area 42.1 Sq.mtr & C.t.s No.322 Area 46.1 Sq.mtr Its Sixteen Law Kinety Six Having Nagarpalika Millist Situated Within The Area Of Maule Thousand Five Hundred Kopargaon (nagarpalika), Tal. Kopargaon, Dist. Ahmednagar, Pin Code 423601, East: Road, West: Cts No. 320, North: Bol Squth: Cts No. 320 Branch : KOPERGAON (LAN No. H479ECN0406335 and H479HLP0251287 and H479LPT0271080) I. SHAILESH SATISH DAMBIR (Borrower) 2. SHOBHA SATISH DAMBIR (Co- Borrower) Both At NEAR JAIN SWETAMBAR MANDIR SARAF

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: FLAT NO. T2-1905 19TH FLOOR, BUILDING NO T2 "VTP BEAUMONDE", MANJARI TALUKA Forty Three Lac Eighty Branch : PUNE (LAN No. H402HHL0699590 and H402HLT0714575) 1. SHRIRAM ASHOK GAWADE (Borrower) At Hn 01 Road No 9f Survey No 26 Munjaba Wasti, Opp Durgamata Mandir Dhanori, Pune, Maharashtra-411015 HAVELIDIST, PUNE -412207 Hundred Eleven Only)

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors) are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002. Parties named above are also advised not to allenate, create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.

Date: 14.02. 2025 Place:-MAHARASHTRA Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No.111 for 05 share's pertaining to Flat No.28-C in Sagar Sangeet & Conversion Scheme CHS Ltd, located at 58, Shahid Bhagat Singh Road, Colaba, Mumbai 400 005, registered in the name of Mrs. Jeroo S. Irani, Mr. Farhad S Irani & Mr. Furrokh S. Irani has been misplaced/lost.

Any person(s) having objections or claims concerning the issuance of a duplicate share certificate should contact the society within 15 days from the publication of this notice. Date: 12-02-2025

For & On Behalf of Place: Mumbai Sagar Sangeet & Conversion Scheme CHS Ltd,

(Hon. Secretary)

(PROPOSED) RELIABLE HEIGHTS CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Survey No. 201, Village – Nilemore, Nallasopara (West), Taluka - Vasai, District - Palghar.

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Society under Mofa Section 10 (1). The next hearing is kept on 20/02/2025

Registar Of Housing Society Public Notice

M/s. Global Builders & Developers and those who nave interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 13/02/2025

at 02:00 PM.

(Shirish Kulkarni) SEAL Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar DC INFOTECH & COMMUNICATION LIMITED Ice: Unit No 2, Aristocrate, Lajya Compound, Mogra Road, Andheri East

CIN: U74999MH2019PLC319622 / Phone: 022-28329000 Email: info@dcinfotech.com / Website: www.dcinfotech.com

ted Standalone Financial Results for the quarter and half year ended 31.12.2024

Particulars date 12.2024 3 Total Income from Operations 13404.7 38359.49 10220.18 46065.78 Net Profit/(Loss) for the period (before Exectional and / or Extra ordinary items 1446.37 285.70 1563.61 540.36 Net Profit/(Loss) for the period (before tax 540.36 1446.37 285.70 1563.61 Net Profit / (Loss) for the period after tax Extraordinary items) 404.11 1078.34 216.56 1160.96 Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) After tax and other comprehensive income (after tax) Equity Share Capital Earnings Per Share Bas 1418.00 1418.00 1200.00 1300.00 (face value of Rs. 10/- each) 2.92 1.79 9.51 Faminos Per Share Diluted 2.51 1.79 (face value of Rs. 10/- each) 7.03 9.39

The Above results have been recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13.02.2025

The above is an extract of the detailed Un-audited Standalone Financial Results for th Quarter and Nine month ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com, www.nseindia.com www.dcinfotech.com. and on the company's website

Managing Director DIN - 06731478



MERCURY LABORATORIES LIMITED CIN:L74239MH1982PLC026341

Place: Mumbal

Regd. Office: First Floor, 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai-400 002, Maharashtra | Website:www.mercurylabs.com E-mail ID: secretarial@mercurylabs.com, Tel No: 0265-2477952

UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, based on the recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Mercury Laboratories Limited ('the Company') at its meeting held on February 12, 2025 has approved the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2024 along with limited review report issued by the Statutory Auditors of the Company.

The aforementioned financial results along with the limited review report of the Statutory Auditors thereon are available on https://investor.mercurylabs.com/ and the said financial results can also be accessed by scanning the following Quick Response (QR) Code:

For Mercury Laboratories Limited Sd/-

Rajendra Shah **Managing Director DIN: 00257253**

Date: 12.02.2025 Place: Vadodara



AVISHKAR INFRA REALTY LIMITED

(FORMERLY KNOWN AS JOY REALTY LIMITED) CIN:L65910MH1983PLC031230

REDG.OFF: 301, Nector House, Vinayak CHS, Beside Parshwanrh Appartment, Baji Prabhu Deshpande marg, vile Parle (w) Mumbai, Maharashtra, India - 400056, E-mail id: compliance.joyrealty@gmail.com, Phone: +91 95587 80710, website: www.joyrealty.in

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024

	Amounts in Lacs.									
Sr. No.	DARTICIII ARC	Three Months ended December 31, 2024 (Unaudited)	Preceding Three Months ended September 30, 2024 (Unaudited)	Corresponding Three Months ended December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2024 to December 31, 2024 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)	Year ended March 31, 2024 (Audited)			
1.	Total income from operations	119.16	0.31	0.00	122.69	0.00	0.00			
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items#)	104.76	-21	-20-36	53.58	-72.31	-103.73			
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	104.76	-21	-20-36	53.58	-72.31	-101.51			
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	104.76	-21	-20-36	53,58	-72.31	-101.51			
5.	Equity Share Capital	2240.33	2240.33	240.33	2240.33	240.33	240.33			
6.	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.47) (0.47)	(0.09) (0.09)	(0.85) (0.85)	0.24 0.24	(3.01) (3.01)	(4.22) (4.22)			

Date: 11th February, 2025

- The above is an extract of the detailed format of Quarter and nine months year ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s and the listed entity. https://www.joyrealty.in/organisation.aspx
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means or a footnote.
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable For AVISHKAR INFRA REALTY LIMITED

Kapil Kothari, Managing Director (DIN: 02979665)

EPUJA SPIRITECH LIMITED (FORMERLY KNOWN AS SAGAR PRODUCTIONS LIMITED)

CIN:L93000MH1980PLC170432

REGD.OFF: 606 Floor-6, Plot-A-2, Marathon icon, Ganpatrao kadam Marg, opp Peninsu, Delisle Road, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400013 E-mail: splgrive@rediffmail.com, Website: www.sagarproduction.com, Phone No. 6263 879 732.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024								
						Amo	unts in Lacs.	
Sr. No.	PARTICULARS	3 Months ended December 31, 2024 (Unaudited) (Merged)	Preceding 3 Months ended September 30, 2024 (Unaudited) (Merged)	Corresponding 3 Months ended December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2024 to December 31, 2024 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)(Merged)	Year ended March 31, 2024 (Audited)	
1.	Total income from operations	100.55	48.31	29.96	166.19	78.64	102.58	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99	
6.	Equity Share Capital	854.79	781.1	776.1	854.79	776.1	776.1	
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.04) (0.04)	(0.03) (0.03)	(0.00) (0.00)	(0.12) (0.12)	(0.01) (0.01)	(0.06) (0.06)	

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and nine month ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing an Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine month ended results are available on the websites of the Stock Exchar and the listed entity https://www.sagarproduction.com/
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by m
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Epuja Spiritech Limited,

Chetan Merchant, Managing Director (Din: 06863321)

Date: 12th February, 2025 Place: MUMBAI

Formerly known as Sagar Productions Limited

ईदची सुट्टी रद्द, ३१ मार्चला सर्व बँका सुरू राहणार; RBI चा निर्णय जाहीर!

(वार्ताहर) :रिझर्व्ह बँक ऑफ करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय इकॉनॉमिक्स टाईम्सने

यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.



हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च

२०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या देयकांसह सर्व सरकारशी आर्थिक

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की. श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहर दर्शन, सर्व तो जमिनीचा भाग व भूखंड असलेल्या सर्व्हे ब्र १४२, हिस्सा क्र. २ महसूल गाव दुवेंस, मनोर, तालूका व जिल्हा पालघर ४०१ ४०३ येथील मालमत्तेचे कायदेशीर वारस व कायदेशीर मालक/ समासद आहेत. व ज्याअर्थी श्रीम. विह्या शंकरलाल मेहता हे श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहता यांच्यासह संयुक्त मालक होते व सदर बंगलो संयुक्तरित्या मे. पार्श्वनाथ गेपर्स यांच्याकडून खरेदी केला व विक्री करार दि १३.०६.२०१७ अंतर्गत नोंदणीकृत करून उप निषंघव कार्यालय, पालघर र यांच्यासह दस्तावेज क्र. २४५२/२०१८ दि. १५.०६.२०१७ अंतर्गत नोंदणीकत केला होता. श्रीम. विळ शंकरलाल मेहता यांचा मृत्यू दि. १२.०१.२०२५ रोजी मुंबई येथे झाला होता. दिवंगत श्रीम. विक्ला शंकरलाल मेहता यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मागे १. श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहत (पती) २. श्रीम. किनाल जिग्नेश मोदी (श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहता यांची विवाहित मुलगी) ३. श्री. तेजस कायदेशीर वारस क्र. २ व ३ यांनी त्यांचे हक्क, शेअर, दावे, ला व हितसंबंध सदर बंगलोमधील रिलीज करून रिलीज करार दि (कायदेशीर वारस क्र. १) यांना रिलीज केले व सदर उप निबंधव nार्यालय, पालघर २ यांच्यासह नोंदणीकृत करून दस्तावेज क्र १०२४/२०२५ दि. ०५.०२.२०२५ अंतर्गत नॉंदणीकृत होता यांना कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच ल्यास तंना कोणतेही दावे, काही असल्या दावे, आक्षेप त्यांनी योग्य पुराव्यांसह सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत स्चित करावे अन्यथा कोणाही व्यक्तीर कोणतेही दावे सदर बंगलो संबंधात आक्षेप वा दावे गृहित धरले

बी/१०९, भाईदया नगर बी बिल्डींग, नवघर रोड, भाईंदर (पू)

जाहीर सूचना

। श्रीम. किनल जिम्नेश मोदी हे फ्लॅट क्र. बी/६०३, सहाव

कॉम्प्लेक्स, ब्रिज भूसी, १५० फूट रोड, फ्लायओव्ह ब्रिजजवळ, भाईंदर (पश्चिम) तालूका व जिल्हा ठाणे ४०।

१०१ येथील मालमत्तेचे कायदेशीर वारस व कायदेशीर मालक

श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहता यांच्यासह संयुक्त मालक होते

पांच्याकडून खरेदी केला व विक्री करार दि. १९.०२.२००५

अंतर्गत नोंदणीकृत करून उप निबंधक कार्यालय, ठाणे ए यांच्यासह दस्तावेज क्र. ११३३/२००५ दि. २५.०२.२००५

अंतर्गत नोंदणीकृत केला होता. श्रीम. विह्ना शंकरलाल मेहत यांचा मृत्यू दि. १२.०१.२०२५ रोजी मुंबई येथे झाला होता

मागे १. श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहता (पती) २. श्री

विवाहित मलगी) ३. श्री. तेजस शंकरलाल मेहता (मलगा) हे

यांनी त्यांचे हक, शेअर, दावे, लाभ व हितसंबंध सद

रोजी श्रीम. किनाल जिम्नेश मोदी (कायदेशीर वारस क्र. २)

यांच्यासह नोंदणीकृत करून दस्तावेज क्र. २८१९/२०२५ दि. ०५.०२.२०२५ अंतर्गत नोंदणीकृत होता.

तर्व व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था, वैयक्तिक कंपनी संस्था आदी

कायदेशीर वारस असल्यास तंना कोणतेही दावे, काही ल्यास दावे, आक्षेप त्यांनी योग्य पुराव्यांसह सदर सूचनेच्य

तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा

बी/१०९, भाईदया नगर बी बिल्डीग, नवघर रोड, भाईदर

व्यक्तीचे कोणतेही दावे सदर फ्लॅट संबंधात आक्षेप व

दिलीप के. पांडे

EMERALD

१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न

नफा/(तोटा)

८. उत्पन्न प्रति शेअर मूल्य

इक्विटी शेअर मांडवल (एफ. व्ही. ५/-)

वतीने दि. १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित

(पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

यांना कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध अ

दावे गहित धरले जाणार नाहीत

देशीर वारस आहेत. कायदेशीर वारस क्र. १ व :

न जिग्नेश मोदी (श्री. शंकरलाल इश्वर

सदर फ्लॅट संयुक्तरित्या मे. तिरूपती

सद आहेत. व ज्याअर्थी श्रीम. विल्ला शंकरलाल मेहता

टीएनए/(टीएनए)/एचएसजी,

ाना याद्वारे देण्यात येते की**. श्री. शंकरला**ह

(टीसी)/१७८२७/२००६–२००७

व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

१ एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

ठाकरधाम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि चे दिवंगत सदस्य श्री. मदनराज काळमराजी जैन हे सभासद आहेत त्यांचा पत्ता आशा पेटोल पंप एल.बी. एस मार्गासमोर, कुर्ला (पश्चिम) मुंबई ४०००७० येथील भूखंड क्रमांक ३०३-३०४ येथे स्थित आहेत आणि सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट क्रमांक ९ चे ते मालक आहेत. त्यांचे ३ फेब्रुवारी २०१७ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले. सोसायटी याद्वारे वारस किंवा इत दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे आणि आक्षेप किंवा सोसायटीच्य भांडवलात/मालमत्तेमध्ये मृत सदस्याचे शेअसं आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनाश अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे सद सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ (चौंदा) दिवसांच्या कालावधीच्या आत सादर करू इच्छिते जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणताही दावा हरकत प्राप्त झाली नाही तर सोसायटीला भांडवल/हितसंबंधातील मृत सदस्याच्या शेअर्स आणि हितसंबंधांशी सोसायटीच्य उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने व्यवहार सोसायटीच्य स्वातंत्र्य असेल उपनियमांनुसार प्रदान केलेल्या विहारात मृत सदस्याच्या शेअर्स आणि हस्तांतरणासाठी सोसायटील प्राप्त झालेले दावे/हरकत, जर असतील तर सोसायटीच्य दावेदार/हरकतदाराला कार्यालयात/सचिवांकडे तपासणीसाठी उपलब्ध आहे. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून त्याची मुदत

संपेपर्यंत सकाळी ११:०० ते दुपारी २:००

ठाकरधाम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि

क्रांटम डिजीटल व्हिजन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L35999MH1980PLC304763

४१६, हबटाऊन सोलारिस, एन एस फडके रोड, तेली गल्ली समोर,

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ भारत.

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखात)

89.99.98

अलेखापरीक्षित

(0.66)

(0.66)

(6.66)

(33.3)

30.34

(0.29)

(0.29)

ए. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत

स्टॉक एक्सचेजसह दाखल तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवाल अखेरकरिता सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय

अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट वर उपलब्ध आहे. (www.qdvil.in).

एमराल्ड लीजर्स लिमिटेड

सीआयएन : L74900MH1948PLC006791

पत्ता : प्लॉट क्र. ३६६/१५, क्लब एमराल्ड स्वस्तीक पार्व

मंगल आनंद हॉस्पिटलजवळ, चेंबूर, मुंबई महाराष्ट्र ४०० ०७१ ई-मेल आयडी : info@clubemerald.in वेबसाइट : www.clubmerald.in

\$9.09.78

380.98

-384.39

-384.38

240.3

ट्रीप : बरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२४ रोजी दाखल वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील वित्तीय अहवाल संचालक मंडळाच्य

-7.70

-2.26

\$9.99.98

889.00

-888.8

-868.85

२५०.३१

-8.80

39.99.78

224.8E

-८४१.९

-८४१.९

-688.83

640.93

-4.93

\$8.88.93

80.908

-680.9

-680.96

240.3

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तीन महिने व नउ महिने अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय नि

39.99.98

880.90

-386.0

-२४८.०

-286.03

-585.03

640.83

-8.54

करिता आणि त्यांच्या वतीने

सही/-

गत वर्ष ३१.१२.२०२३

३ महिने अखेर

अलेखापरीक्षित

336.28

334.29

324.46

\$0.34

€0.03

€0.03

सन्मा. सचिव

वाजेपर्यंत.

१ कार्यचलनातून एकूण उत्पन्न

कर पश्चात

१. मूलभूत

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०२.२०२५

अतिसामान्य बाबीपश्चात)

(करपूर्व, अतिविशेष व/वा अतिसामान

कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिसामान्य

कालावघीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावघीकरिता निञ्चळ नफा,

तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन

सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)

राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)

उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी; (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)

लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्दे

(अतिविशेष व/वा

लेखापरीक्षित

3.20

266.28

266.88

20.35

₹८६.0१

(2,206.80)

9.83

कांट्रम डिजीटल व्हिजन (इंडिया)

सही/-

हिमालय दस्सार्न

डीआयएन : ००६२२७३६

38.03.88

१६५९.३१ 7437.8

-803.0

-963.81

-९७३.१

-969.99

240.3

-4.90

-4.90

सही/

संपूर्ण वेळ संचालक व सीएफअं

डीआयएन : ००२५२४७०

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. किशन सोनू नवले ह श्रीम. शारदा किशन नवले यांच्यासह फ्लॅट क्र. १०१ पहिला मजला, पुजा सदन येथील सर्व्हे क्र. १८६ (१३६) हिस्सा क्र. १, गाव आचोळे, तालूका येथील पुजा नगर, एम. डी. नगर, आचोळे रोड ालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर ४०१ २०९ येथी**त** यांचा मृत्यू दि. ०३.०८.२०२२ रोजी ओझोन हॉस्पिटल ा<mark>लासोपारा (पूर्व)</mark> येथे झाला त्यांच्या मागे त्यां श्रीम. शारदा किशन नवले या केवळ आहेत. पहिल करार दि. ०१.०९.२००३ २. श्री. विकास पितांबर घंडारी व २. श्री. कैलाण पितांब भंडारी (खरेदीदार) यांच्या दरम्यान अंमलात आणले हो श्रीम, जारदा किञ्चन नवले या १, सनिता गिरधारी पोनिय

सर्व व्यक्तीना, सरकारी प्राधिकरण, बँक, वित्तीय संस्थ आदी यांना याद्वारे माझे अशील वा मला वा त्यांचे जउन्सेल यांना वरील सदर करार गहाळ झाल्या मंबंधात कोणतेही टावे अमल्याम त्यांनी मटा मचनेच्य तारखोपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्य ोणतेही आक्षेप वा दावे गृहित धरले जाणार नाहीत आर. जे. मिश्र

व २. गौरी गिरधारी पोनिया यांना सदर विक्री/ भेर

(वकील उच्च न्यायालय नोटरी भारत सर कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी बिल्डीग, गोपी महत् हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. तेजस शंकरलाल मेहता हे पुनिट क्र. २००३, २० वा मजला, टॉवर बी, ४ था अब्हेन सनटेक सिटी, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई ४० मासद आहेत. व ज्याअर्थी **श्रीम. विक्रा शंकर** कमेव मालक होते, त्यांनी युनिट सतगुरु कॉर्पोरेट सर्व्हिसेर गयक्हेट लिमिटेड यांच्याकडून खरेदी केला व विक्री करार दि ३१.१२.२०२० रोजी अंतर्गत आहे व उप निबंधक कार्या बोरिवली ९, बीआरएल ९ यांच्यासह नोंदणीकृत करू ताबेज क्र. ३२३९/२०२१ दि. ०५.०३.२०२१ अंतर्गत आहे. श्रीम. विल्ला शंकरलाल मेहता यांचा मृत्यू दि १२.०१.२०२५ रोजी मुंबई येथे झाला होता. दिव वेल्ला शंकरलाल मेहता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे १. श्री शंकरलाल इश्वरलाल मेहता (पती) २. श्रीम. किनाल जिम्मेश मोदी (श्री. शंकरलाल इश्वरलाल मेहता यांची विवाहित मुलगी) ३. श्री. तेजस शंकरलाल मेहता पुलगा) हे केवळ यदेशीर वारस आहेत. कायदेशीर वारस क्र. १ व २ यांर्न रिलीज करून रिलीज करार दि. १०.०२.२०२५ रोजी श्री जस शंकरलाल मेहता (काबदेशीर वारस क्र. ३) यांन रिलीज केले व सदर उप निबंधक कार्यालय, बोरिवली २ बोरिवली २ यांच्यासह नोंदणीकृत करून दस्तावेज क्र २०३४/२०२५ दि. १०.०२.२०२५ अंतर्गत नोंदणीकृत होता व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था, वैयक्तिक कंपनी संस् यांना कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच प्तल्यास दावे, आक्षेप त्यांनी योग्य पुराव्यांसह सद न्यथा कोणाही व्यक्तीचे कोणतेही दावे सदर यनिट संबंधार दि. १४.०२.२०२५

(वकील उच्च न्याया बी/१०९, भाईदया नगर बी बिल्डीग, नवघर रोड, भाईद (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

जाहीर सूचना

सचना याद्वारे सर्वांना देण्यात येते की. श्रीम. निलनी नगीन चंपानेरी हे खालील निर्देशित मालमत्तेच्या बंधात खालील लिखीत अनुसूचीमध्ये विवरणीत मालमत्तेचे मालक आहेत. त्यामुळे, मूळ ड्युप्लिकेट शेअर माणपत्र सदर मालमत्तेच्या संबंधात जारी केले होते ते गहाळ झाले आहेत. शेअर प्रमाप भनुसूचीमध्ये लेखी स्वरूपात विवरणीत आहे

कोणाही व्यक्तीस गहाळ मूळ शेअर प्रमाणपत्र वरील निर्देशित यांच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, धिकार वा हितसंबंध असल्यास तसेच विक्री, गहाण, प्रभार, घारणाधिकार, भेट, भाडेकरार, वापर, न्यास, ाबा. वारसा वा हक्क कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय पत्ता वकील नेविल छेडा, सी/ओ छेडा ॲन्ड असोसिएट्स, दुकान क्र. ७ व ८, तळ मजला, मधूर गिएचएसएल, टी. पी. एस. ५५ व ५६ वा रोड, वीर सावरकर गार्डेनजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्गे, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे संबंधित करार व/वा दस्तावेज यांच्या प्रमाणित प्रत समवेत सदर ारखेपासन १४ (चौंदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सदर सादर करणे आवश्यक आहे अन्यथा खालील नेर्देशित जागेची पडताळणी कोणत्याही दावे वा आक्षेप काही असल्यास ते कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरप पूर्ण करण्यात येईल व सदर दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. भाम जनतेकडून कोणतेही उत्तर नंतर विचारात घेतले जाणार नाही. वरील संदर्भित मालमत्तेची पहिली अनुसूची :

सर्व तो रहिवासी जागा धारक मालकीहक आधारावरील फ्लंट क्र. डी-३, मोजमापित ५०३ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, १ ला मजला, बिल्डींग अशिमीता म्हणून ज्ञात, सोसायटी अशिमीता को–ऑपरेटिव्ह हाउसिंग मोसायटी लिमिटेड म्हणन जात. अशिमीता गोरसवाडी कॉर्नर, स्वामी विवेकानंट रोड, मालाड (पश्चिम),

बरील संदर्भित मालमत्तेची दुसरी अनुसूची : मूळ ड्युप्लिकट शेअर प्रमाणपत्र क्र. ६ धारक ५ (पाच) संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/– (रु. पत्रास मात्र) उत्येकी विभिन्न क्र. २६ ते ३० (दोन्ही समाविष्ट) घारक अशिमीता को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून

ठिकाण : मंबई

श्री. नेविल पी. छेडा

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate क्षेत्रिय कार्यालय नवी मुंबई, सर्कल कार्यालय बिल्डींग, सी-१४, जी ब्लॉक, ८ वा मजला, ए विंग, बीकेसी,

वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१. ईमेल : recoverynm@canarabank.com ाखा संदर्भ : आरओ/लीगल/सरफैसी/२९/२०२४/एमव्ही

याअर्थी, अधोहस्ताक्षरित <mark>कॅनरा बॅंक</mark> यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

नायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व मीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार **श्री. राजकमार जी. जाधव (कर्जदार)** फ्लॅट क्र. ००७. संजय सीएचएस. प्लॉट १७. सेक्टर २१. खारघर. नवी मुंबई, महाराष्ट्र ४१० २१० व श्री**म. बीना विनायक राठोड (हमीदार)** फ्लॉट क्र. ७०२, बालाजी क्रेस्ट सीएचएसएल, सेक्टर १७, प्लॉट क्र. ५७, रोड पाली, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र ४१० २१८ हे खालील सूचनेमध्ये निर्देशित सूचना अनुसार राक्षम रु. १२,४५,३१५.०८/- (रु. बारा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंधरा व आठ पैसे मात्र) अधिक अलागू व्याज व प्रभार त्यावरील सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ३०.११.२०२४ (३० नोव्हेंबर, २०२४) जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचन सदर नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी ताबा घेतला आहे.

वेशेवतः कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक, नवी मुंबई नेरूळ संपदा जुईन शास्त्रा यांच्या प्रभारांतर्गत रक्षम 5. १२,४५,३१५.०८/- (रु. बारा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंधरा व आठ पैसे मात्र) व त्यावरील व्याज

स्थावर मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. ७, १ ला मजला, संजय सीएचएस लि., प्लॉट क्र. १७, सेक्टर २१, खारघर, नवी मुंबई तालूका पनवेल, जिल्हा रायगड ४१० २१० मोजमापित ३७५ चौ. फट बिल्ट अप क्षेत्रफळ.

सीमा : उत्तरेस : प्लॉट क्र. ४८, दक्षिणेस : रोड, पूर्वेस : प्लॉट क्र. १६ए शिव रजनी, पश्चिमेस : प्लॉट क्र. १७ए. नोंदणीकरण उप जिल्हा रायगड यांच्या मर्यादेतील

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

आरआरपी सेमीकंडक्टर लिमिटेड

(पूर्वीचे जी. डी. ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन क्र. : L51900MH1980PLC022672

नोदणीकृत कार्यालय: ए३९६/३९७, टीटीसी इंडस्ट्रीयल क्षेत्र, महापे, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०० ७१०. दूर. ९२२३४००४३४ ई-मेल : gdtal2000@gmail.com वेबसाइट : www.gdtal.com

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

	स्थापी (च. लाखात)								
विवस्ण	तिमाही अखेर ३१.१२.२०२४	तिमाही अखेर ३०.०९.२०२४	तिमाही अखेर ३१.१२.२०२३	नउ महिने अखोर ३१.१२.२०२४	नव महिने अखोर ३१.१२.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	१,४८२.१४	५६६.००	-	२,५५९.१४	-	₹6.00			
कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/ (तोटा)	६५५.८९	१८१. १४	(0.46)	१,००५.८६	(७.४५)	(१.७०)			
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/ (तोटा)	६५५.८९	१८१.९४	(0.46)	१,००५.८६	(७.४५)	(१,७०)			
कर पूर्व कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) (अतिसामान्य बाबी पश्चात)	६५५.८९	१८१.९४	(0.46)	१,००५.८६	(७.४५)	(9,60)			
कर पश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा/ (तोटा)(अतिसामान्य बाबी पश्चात)	६५५.८९	१८१.९४	(0.46)	१,००५.८६	(৬.४५)	(१.७०)			
प्रदानित इक्रिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी इक्रिटी शेअर)	१,४१२.४०	१,४१२.४०	Ę0.00	१,४१२.४०	€0.00	€0.00			
राखीव (मूल्याकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	836.50	(२१८.२९)	(८४६.९२)	0 <i>3.05</i> 8	(८४६.९२)	(\$0.5\$5)			
उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पूर्व) (रु. १०/– प्रत्येकी)									
सौम्य	8.58	2.29	(0.80)	6.88	(१.२४)	(0.76)			
विभाजीत	४.६४	१.२९	(0.80)	७.१२	(१.२४)	(0.7८)			
उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पश्चात) (इ. १०/– प्रत्येकी)									
सौम्य	8.48	8.88	(0.80)	6.88	(१.२४)	(0.7८)			
विभाजीत	8.58	१.२९	(0.20)	७.१२	(१.२४)	(0.7८)			

. गत वर्ष' कालाबयी आक्बेजारी पुनःभियोतित पुनःवर्गाकृत करले आवश्यक आहे. - वरील लेखा अक्वाल दि. १२ फेहुबारी, २०२५ रोजी त्यांच्या संबंधित समेमच्ये आयोजित संचालक मंडळाद्वारे मंजूर केले आहेत व लेखा समितीद्वारे पाहण्यात आले आहेत. सदर अक्वाल तिमाही अबंद २१ डिसेंबर, २०२४ रोजी लेखारपीसक द्वारे पाहण्यात आला आहे. मूळ व स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने बजाविण्याकरिता मर्यादित अहवाल जारी केला आहे

ठिकाण : मंबई बि. १२.०२.२०२५



एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन : L51900MH1985PLC034994 बालब : ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५ न्यु मरिन लाईन्स, मुंबई ४०० ०२० भारत.

नोंदणीकृत कार्यालय : ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५ न्यु मरिन लाईन्स, मुंबई ४०० ०२० भारत. बुर. क्र. ९१-२२ २२६२ ०७२२/२४ फॅक्स : ९१-२२ २२६२ ०७०६ ई-मेल : info@m.lakhamsi.com, लेबसाइट : www.m.lakhamsi.com

	सरकारा मजूर एक्सपाट हाउस							
. ३१ डिसेंबर, ३	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत							
	वार्षिक स्थायी व एकत्रित वित्तीय	निष्कर्षाचा अह	वाल					
	(रु. लाखात ईपीएस वगळता)							
	स्थाबी	एकत्रित						
_	निमाही अखेर	वर्ष अखेर	तिमाही अखेर	वर्ष अरबेर				

अनु.	विवरण	तिमाही	अखेर	वर्ष अखेर	तिमाही	अखेर	वर्ष अखोर
क्र	144(4)		39.97.7073				
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۹.	कार्यचलनातून एकूण महसूल (निञ्बळ)	२,६२१.१२	१७७६.१८	৬९७९.४७	3,086.36	१,७७६.१८	८९५४.५८
₹.	कालाबधीकरिता निच्चळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	२१.१३	८.९६	₹ ∂.১₽	२२.६२	Ę.Ę\$	४९.०३
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२१.१३	८.९६	६८.७३	२२.६२	६.६३	88.03
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१५.६९	६.६५	५१.०३	१७.१८	8.32	38.33
ч.	कालावधीकारेता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकारेता समाविष्ट नफा/ (तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१५.६९	હ .હ	५१.०३	१७.१८	8.39	38.33
Ę.	समभाग भांडवल	५९६.५७	५९३.६०	५९६.५७	६१९.९१	493.40	६१९.९१
b.	राखीव (महसूल आरक्षण चगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव चगळता	-	-	-	-	-	-
८.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/- प्रत्येकी)						

दि. १३.०२.२०२५

ठिकाण : मुंबई

१. वरील वित्तीय अहवाल व संचालक मंडळाचा अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी अंतर्गत वरील अहवाल सादर केला आहे.

२. वरील अहवाल ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेर तिमाही अखेरकारेता अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय अहवाल यांचा विस्तृत प्रारूप असून सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखल केला आहे. लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज



एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकरिता व वतीने सही/ मिळका संजीव सावल संचालक व सीएफओ डीआयएन : ०१९४३२८५

NIDHI SERVICES LIMITED

Registered Office: 5/19- B, Roop Nagar, Delhi - 110 007; CIN: L65999DL1984PLC018077; Tel No.: (011) 4321 5145;

NOTICE FOR PROPOSED VOLUNTARY DELISTING OF EQUITY SHARES

Notice is hereby given that pursuant to Regulations 5 & 6 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 and subsequent amendments thereto ("SEBI Delisting Regulations"), the Board of Directors of Nidhi Services Limited ("NSL"/ "Company") at its meeting held on Thursday, February 13, 2025 approved inter alla, a proposal for voluntary delisting of equity shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited only without giving an exit opportunity to the shareholders of the

Necessity and Object of Delisting

Presently, the equity shares of the Company are listed on both The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") and Metropolitan Stock Exchange of India imited ("MSEI"). Since the CSE is non-operational, there has been no trading in the equity shares

of the Company on the CSE for last many years and the Company also incurs extra operational costs of being listed on the CSE. Therefore, it is proposed to delist the equity shares of the Company from the CSE only. The delisting from CSE will not be prejudicial to or affect the interest of the investors.

In terms of Regulations 5 & 6 of SEBI Delisting Regulations, the Company has proposed the delisting of its equity shares from the CSE only without giving any exit opportunity to the equity shareholders of the Company, as the equity shares of the Company will continue to remain listed on MSEI, having nationwide trading terminal. The shareholders of the Company shall continue to avail the enefits of listing and trading at MSEI.

Post Delisting Capital Structure

सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)

(दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी)

(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)

६. प्रदानित इकिटी भाग भांडवल

ठिकाण : मुंबई

There would be no change in the capital structure of the Company post delisting f equity shares of the Company from the CSE

By Order of the Board of Directors For Nidhi Services Limite

रक्कम रु. लाखात

Udit Agarwa Whole-Time Director Place: Kolkata Date: 13.02.2025 DIN: 00239114

डीसी इन्फोटेक ॲन्ड कम्युनिकेशन लिमिटेड

जर्यालय : युनिट क्र. २, अरिस्टोक्रेट, लज्या कंपाऊंड, मोगरा रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९. सीआयएन: L74999MH2019PLC319622 दूर. ०२२-२८३२९००० इंमेल : info@dcinfotech.com वेबसाइट : www.dcinfotech.com दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्का

गत वर्ष अखोर 39.97.7078 39.97.7073 39.03.7077 39.97.7078 भलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित १. कार्यचलनामधून एकूण उत्पन्न 20220.20 ३८३५९.४९ ४६०६५.७ कालावधीकरिता निव्वळ नफा (कर अतिविशेष व अतिसामान्य बाबींपश्चात) \$884.30 2,463.6 कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफ व/वा बाबीपश्चात) 480.3 १४४६.३ 8,483.6 (अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपूर्व २१६.५१ ११६०.९६ \$006.3 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेश (तोटा) समाविष्ट (कर पश्चात)व अन्

 वरील हे दि. १३.०२.२०२५ रोजी आयोजित संचालक मंडळादारे मंजर व लेखा समितीदारे निर्धारित अहवाल आहे . बरील तिमाही व नउ महिने अखेर ३१.१२.२०२४ करिता विस्तृत स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश सेबी (एलओडीआर) विनियन

8886.00

2.9

3886.00

6.80

२०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज यांच्यासह दाखल करण्यात आले आहे. तिमाही अहलवाचा संपूर्ण प्रारूप स्टॉब एक्सचेंज वेबसाइट > <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com></u> व कंपनीची वेबसाइट <u>www.dcinfotech</u> com वर उपलब्ध आहे.

चेतनकुमार तिंबाडिय बीआयएन : ०६७३१४७

\$200,00

8.69

\$300.00

9.45

ळखोरी संहिता, २०१६ (कोड) अंतर्गत, दिवाळखोरी आणि दिव लिक्रिडेशन प्रक्रिया) नियमायली, २०१६ च्या नियम ३७ए सह याचलेल्या, कॉक्स औंड किंग्ज लिमिटेड लिक्रिडेशनमध्ये) (नोंदणीकृत कार्यालयः ६०३ द लेज-वर्किंग स्पेस, युनिट क्रमांक १५, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, सन मिल कंपाऊंड, लोअर परेल पश्चिम, मुंबई – ४०००१३) अंतर्गत नॉट रेडिली रिलायजेबल

पेनीन्सुला बिझीनेस पार्क, टॉवर बी, १९ वा मजला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३, भारत. ईमेल आयडी : ip.coxandkings@excedor.com

नॉट रेडिली रिलायजेबल असेट्स (एनआरआर ॲसेट्स) चे अभिहस्तांकन / हस्तांतरणात सहभागी होण्याची सूचन दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता. २०१६ आणि दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळ (लिक्निडेशन प्रक्रिया नियमावली, २०१६ च्या नियम ३७ए सह वाचले जाते. असाइनमेंट/हस्तांतरण प्रक्रियेत इच्छुक असाइनींना देऊ केलेल्या सहजतेने परतफेड न होणाऱ्या मालमत्तेची माहिती खाली दिली आहे :

एनआरआर मालमत्तेचे वर्णन	अंदाजित येणारे मूल्य	इसारा रक्कम ठेव (इरठे)
	रु. मध्ये	रु. मध्ये
सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबर २०२४ च्या आदेशानुसार	84,99,00,000	११,००,०००
एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एसएपी जीएमबीएच		
विरुद्ध सुरू झालेल्या लवाद कार्यवाहीचे दावे		
मालमत्तेचा पार्सल म्हणून कंपनीचे एकत्रितपणे चित्रे आणि	१,५०,००,०००	н
कलाकृती अपेक्षित परतफेड करण्यायोग्य बक्षिस.	and the second	
11 7	1 1 11 11	1 1 0 11 1

एनआरआर मालमत्तेचे असाइनमेंट/इस्तांतरण जसे आहे तिथे आहे. जसे आहे जे आहे तिथे आहे आणि जेथे आहे तिथे आहे या आधारावर असेल आणि असेल. कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय किंवा कोणत्याही प्रकारच्या हमी आणि नुकसान भरपाई शिवाय एनआरआ

मालमत्तेच्या नियुक्ती/हस्तांतरणासाठी संपूर्ण प्रक्रिया दस्तऐवज ज्यामध्ये नियुक्ती/हस्तांतरण प्रक्रियेला लागू असलेल्या अटी आणि शर्ती आणि इच्छुक अभिव्यक्तीचे स्वरूप, पात्रता आवश्यकता आणि अर्जदारांनी सादर करावयाच्या इतर सहाय्यक कागदपत्रांसह ईमेल पाठवून विनंती केली जाऊ शकते : ip.coxandkings@excedor.com प्रक्रिया दस्तऐवज https://www.excedor.com/liquidation-process/ या घेबसाइटवर देखील

उपलब्ध आहे. सहजतेने प्राप्त न होणाऱ्या मालमत्तेच्या नियुक्ती/हस्तांतरणात सहभागी होण्यासाठी इच्छुक अभिव्यक्ती सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. आशुतोष अग्रवाल, लिक्किडेटर

कॉक्स अँड किंग्ज लिमिटेडच्या वतीने

यबीबीआय नोंदणी क्रमांक: आयबीबीआय/आयपीए–००१/आयपी–पी०११२३/२०१८–२०१९/१९९०१ दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५

सीडब्ल्यूडी लिमिटेड

सीआयअएन: यु३१९००एमएच२०१६पीएलसी२८१७९६.

नोंदणीकृत कार्यालयः १०१, प्लॉट क्र.४३९, हशम प्रेमजी इमारत, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, भारत. वेबसाईट: www.cwdin.com, **ई-मेल:** compliance@cwdin.com,

सूचना

येथे सूचना देण्यात येते की, सीडब्ल्यूडी लिमिटेडच्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा बुधवार, मार्च २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात १०१, प्लॉट क्र.४३९, हशम प्रेमजी इमारत, पहिला मजला, काळबादेवी रोड, मुंबई - ४०० ००२ येथे निर्दिष्ट व्यवसायावर विमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

बाब क्र.	ठरावाचे तपशिल
۲.	कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे आणि कंपनीच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनच्या करारात सुधारणा करणे
٦.	प्राधान्याच्या आधारावर इकिटी शेअर्सच्या मुद्द्याला मान्यता देणे
₹.	प्राधान्याच्या आधारावर इक्तिटी शेअर्समध्ये रूपांतरित होणाऱ्या वॉरंट्सच्या जारीला मान्यता देणे
~	कंपना कारत २०१३ न्या कला १८०(१)(मी) अंतर्गत त्यातात मधामा। कमाराम मान्यता

ईओजीएमची सूचना स्पष्टीकरणात्मक विधानासह सदस्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत ईमेल-आयडीवर (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) / कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (वास्तविक भागधारणेच्या बाबतीत) पाठवली जाते. ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत, आम्ही त्या भागधारकांना त्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरीज/आरटीएकडे लवकरात लवकर अपडेट करण्याची विनंती करतो. ही सूचना कंपनीच्या www.cwdin.com या वेबसाइटवर आणि आस्टीए म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (रिमोट ई-व्होटिंग सविधा पदान करणारी एजेन्सी) च्या https://evoting.kfintech.com वेबसाइटवर देखील पाहता येईल.

रिमोट ई-व्होटिंग:

असलेल्या सभेची सूचना पहा

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ४४ अंतर्गत बनवलेल्या नियमानसार, कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेंडद्वारे व्यवसायावर विमर्श करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा देऊ केर्ल आहे जेणेकरून सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करता येईल. ई-व्होटिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड सोबत आवश्यक व्यवस्था केल्या आहेत. कायद्यानसार तपशील

◆ ई-मतदान कालावधी शनिवार. ०१ मार्च २०२५ (सकाळी ९:००) रोजी सुरू होईल आणि मंगळवार. **०४ मार्च २०२४ (संध्याकाळी ५:००)** रोजी समाप्त होईल. तदनंतर, ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले

 ◆ सदस्यांचे मतदानाचे अधिकार बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ च्या कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या असतील. सदस्याने एकदा मत दिल्यानंतर, त्याला, भरलेल्या भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात तिला नंतर ते बदलण्याची परवानगी राहणार नाही. सचना पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनलेला आणि कट-ऑफ तारखेपर्यंतभागधारणा करणार

कोणताही व्यक्ती केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ई-मेल आयडीवर लिहू शकतो म्हणजेच https:// evoting.kfintech.com/ वापरकर्ता आयडी आणि पासवर्डची विनंती करत आहे. जर सदस्याने आधीच केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेडमध्ये ई-व्होटिंगसाठी नोंदणी केली असेल, तर सदस्य रिमोट ई-न्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो. वापरकर्ता आयडी आणि पासवर्डशी संबंधित तपशीलवार प्रक्रिया ईओजीएमच्या सूचनेमध्ये देखील प्रदान केली आहे. अधिक माहितीसाठी, कृपया कंपनीच्या वेबसाइटवर आणि केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेडवर उपलब्ध

सीडब्ल्यूडी लिमिटेडकरित

तेजस कोठारी ठिकाण: मंबई व्यवस्थापकीय मंचालक दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५ डीआयएन: ०१३०८२८८

MAHATRANSCO

ठिकाण : मंबई

NOTICE INVITING TENDER CPD/136 -2024-25

Migharashtra State Electricity Transmission Co., Ltd.							
Tenders are invited through e-Tendering in SRM Two Bid system from the registered vendors for							
Supply of following:							
Tender No. & Description of Material Estimated Amount Due Date & Time (Hrs.)							
	(in Rs. Lakhs)	Submission &					
	Tender Fee (in Rs.)	Opening of Tender					
SP/T-0501/0225 [RFX No.5000001373] [3rd Call]							
Procurement of 1600kVA,11/0.433kV (01 No.) and 1600kVA, 33/0.433kV Dry Type Auxiliary		<u>21.02.2025</u> 16:00					
Transformer (01 No.) for Chandrapur and Padghe	5000.00	21.02.2025 16:15					
HVDC Terminal Station under CAPEX Budget FY-2022-23 [3 rd Call]							

Contact Person: Office of the Executive Engineer (P&C) Tel. No. 022-69852720/022-69852717 Cell No. 09619469933

Email: cecpa@mahatransco.in, secpa@mahatransco.in, eegrp5@mahatransco.in, eepc@

mahatransco.in For further details visit our website http://www.srmetender.mahatransco.in

Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders are requested to check the website.

Executive Engineer (P&C)